

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ च्या कलम ६
अंतर्गत सुधारित नियम तयार करण्यासाठी समिती
गठीत करण्यास मान्यता देणेबाबत....

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक :- राअनि-२०१५/प्र.क्र.१४९/भाषा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांक :- १५ जानेवारी, २०१६

वाचा :-

- १) महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४
- २) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक :- ओएफएल-१०६६(एक)/एम, दि.३०.६.१९६६,
- ३) विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम दि.२१.०८.२०१५

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार सामान्य प्रशासन विभाग, दि.३०.८.१९६६ च्या अधिसूचनेन्वये "मराठी" ही राज्याची राजभाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे. सदर अधिनियमानुसार मराठीचा राजभाषा म्हणून स्वीकार करण्यात आला. सदर अधिनियमामध्ये राजभाषेचा स्पष्ट उल्लेख करण्याच्या उद्देशाने राजभाषा अधिनियम, १९६४ चा कलम १ व कलम २ (क) मध्ये दि. २१.०८.२०१५ च्या राजपत्रानुसार सुधारणा करण्यात आली आहे. १९६४ च्या अधिनिमातील कलम ६ अन्वये या अधिनियमांतर्गत नियम करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तथापि अधिनियमातील तरतूदी व त्या अंतर्गत केलेले नियम केवळ वर्जित प्रयोजनापुरते मर्यादित असल्याने यासंदर्भात नियम करण्याबाबत अनेक संस्था तसेच मान्यवर यांचेकडून विचारणा करण्यात येत होती. त्यानुसार महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ च्या कलम ६ अंतर्गत सुधारित नियम तयार करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

न्यायालयीन कामकाज तसेच दैनंदिन शासन व्यवहारातील कामकाज विचारात घेऊन प्रचलित धोरणानुसार मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्याकरीता महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ च्या कलम ६ अंतर्गत सुधारीत नियमांचा मसुदा प्रस्तावित करण्याकरीता पुढीलप्रमाणे तज्ञ समिती गठीत करण्यात येत आहे.

१	दीपक रा. गायकवाड, रायगड	अध्यक्ष
२	जयंत द. जायभावे, नाशिक	सदस्य
३	शांताराम दातार, कल्याण	सदस्य
४	संजीव रा. खानझोडे, मुंबई	सदस्य
५	रा.शा. आपटे, ठाणे	सदस्य
६	अविनाश कामखेडकर, मुंबई	सदस्य
७	श्रीकांत वि. दळवी, पुणे	सदस्य
८	प्रशांत यादव, पुणे	सदस्य

९	विलास द. सोनावणे, औरंगाबाद	सदस्य
१०	प्रमोद म. ठाकूर, रायगड	सदस्य
११	प्रारूपकार तथा सहसचिव विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य
१२	भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई	सदस्य सचिव

२. समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहिल :-

अ. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ अंतर्गत तरतुदींचा अभ्यास करून त्यामध्ये सुधारणा आवश्यक असल्यास त्याबाबतच्या शिफारशी शासनास सादर करणे.

ब. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ च्या कलम ६ अंतर्गत सुधारीत नियम शासनास सूचित करणे.

३. उपरोक्त समितीची मुदत ३ महिने राहिल. समिती आपला अहवाल व शिफारशी विहित कालावधीत शासनास सादर करेल.

४. समितीचे अध्यक्ष/सदस्य यांना वित्त विभाग, शासन निर्णय दि. ३ मार्च, २०१० व दिनांक २४ मे, २०१२ च्या आदेशानुसार प्रवास भत्ता, दैनिक भत्ता तसेच बैठक भत्ता अनुज्ञेय राहिल. याबाबतचा खर्च भाषा संचालनालयाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०११६१४३८१६६१३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(लिना वि. धुरू)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई.
- २) मा. प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३) प्रारूपकार तथा सहसचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
- ४) मा. मराठी भाषा यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई
- ५) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- ६) महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई,
- ७) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
- ८) महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरिक्षा व लेखा) , महाराष्ट्र , मुंबई

- ९) भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, वांद्रे, मुंबई
- १०) अध्यक्ष, महाराष्ट्र राजभाषा अधिनियम समिती, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- ११) सर्व सदस्य, महाराष्ट्र राजभाषा अधिनियम समिती, (भाषा संचालनालयामार्फत)
- १२) सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रभादेवी, मुंबई.
- १३) संचालक, राज्य मराठी विकास संस्था, धोबीतलाव, मुंबई
- १४) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, प्रभादेवी, मुंबई
- १५) वित्त विभाग (व्यय-४/सेवा-५/विनियम), मंत्रालय, मुंबई
- १६) सर्व अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १७) सर्व कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १८) प्रधान सचिव (मराठी भाषा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- १९) उप सचिव (मराठी भाषा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- २०) निवडनस्ती.
- २१) संग्रहार्थ-भाषा-२.